

August 14, 2024

The Secretary **BSE Limited**Pheeroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort,

Mumbai 400 001

The Secretary

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No.- 'C' Block, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: CGCL

Sub.: Newspaper Advertisement for Annual General Meeting and Record Date / Cut-Off Date

Dear Sir/Madam,

Scrip Code: 531595

We are furnishing herewith newspaper advertisements published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Wednesday, August 14, 2024, *interalia* intimating the date of 30th Annual General Meeting of the Company and record date/cut-off date for Dividend and AGM e-voting.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, for Capri Global Capital Limited

Yashesh Bhatt Company Secretary Membership No. ACS 20491

Capri Global Capital Limited

HEXAWARE

Hexaware Technologies Limited Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industria Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022 3326 8585 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com CIN: U72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of Companies Act. 2013 and rules made there under and General Circular Nos.14/2020 (dated 8th April 2020),17/2020 (dated 13th April 2020) 20/2020 (dated 5th May, 2020), 02/2021 (dated January 13, 2021) 10/2021 (dated June 23,2021), Circular No. 20/2021 (Dated December 08 2021) and Circular No.11/2022 (dated December 28, 2022) respectively issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the members of Hexaware Technologies Limited is scheduled to be held on Friday, September 06, 2024 at 9.00 a.m. IST through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") without physical presence of members of the Company at common venue to transact the business as set out in Notice of the Meeting.

In compliance with aforesaid MCA Circulars, Notice of Extra-Ordinary General Meeting will be sent to all the Shareholders whose email address are registered with Company/RTA/Depository. The Notice of Extra-Ordinary General Meeting will also be available on the website of the Company at www.hexaware.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. No hard copy of EGM notice will be made available to members. The members can attend EGM through VC / OAVM only. Instructions for joining the EGM through VC / OAVM will be provided in the Notice of Annual General Meeting. The attendance of the Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013

The process of remote e-voting and voting through electronic voting system during EGM by the members holding shares in physical mode, demat mode and for those shareholder whose email address are not registered with the Company/Depository will be provided in Notice of

Shareholders whose email id is already registered with depository and is already registered for e voting can use existing password to login and cast the vote. In case of shareholder using NSDL e-voting system for the first time login credential will be communicated on their registered email id

Further, to update/register email addresses with company/ depository shareholders may follow the instructions mentioned below:

ш	Holding shares
	in Physical mode

Send request letter at lnvestori@hexaware.com duly signed by registered member providing Folio No., Name of shareholder, email id, mobile number, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) or any document (such as Driving Licence, Bank Statement, Election Card Passport) for registering email address. Following additional details need to be provided

- in case of updating Bank Account Details: a) Name and Branch of the Bank in which you
- wish to receive the dividend, b) the Bank Account type,
- c) Bank Account Number allotted by their banks after implementation of Core Banking Solutions
- d) 9 digit MICR Code Number, and

advised by your DP

e) 11 digit IFSC Code a scanned copy of the cancelled cheque

bearing the name of the first shareholder Holding shares in Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process

For Hexaware Technologies Limited

Date : August 14, 2024 Place: Navi Mumba

Demat mode

Gunjan Methi **Company Secretary**

KBS INDIA LIMITED

Take Notice that my client wishes to buy the Flat and Shares particularly described in the SCHEDULE hereunder written from Mrs. Alka Dipal Jambusaria and Mrs. Charulata Satish Parekh who are the owners of the

ALL PERSONS having any claim against or in the said Flat or any par thereof or on the land on which the building consisting of the said Flat is situated and on the said shares, either by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance easement or otherwise howsoever are hereby required to make the same nown in writing with supporting documents to the undersigned betwee 11am to 7pm at office address: B-002, Ground floor, Sheetal Sarovar, MTNL Road, Sheetal Nagar, Mira Road (E), Thane – 401107 within 15 (Fifteen) days from the date hereof, failing which the sale will be completed vithout reference to such claim or claims and the same, if any, will be considered as waived or abandoned

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 507, admeasuring to 440 Sq. Ft. Built-up i.e. 40.89 Sq. Mtrs., on Fifth Floor in the society known as Suyog Apartments (C - Wing) Cooperative Housing Society Ltd., situated at Laxman Mahatre Road Navagaon, Dahisar (W), Mumbai – 400068, on piece and parcel of land bearing C.T.S. No. 52 of Revenue Village Mandepeshwar, Taluka Borivali (W), within the Jurisdiction of Registration District and Sub-district of Mumbai Suburban. Five (5) fully paid-up shares of Rs. 50/bearing distinctive Nos. 201 to 205 bearing Share Certificate No. 41 dated 08/04/2004 in Suyog Apartments (C - Wing) Co-operative

Mr. Surai A. Singh Date: 14th August, 2024 Advocate

MUKAT PIPES LIMITED

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400061. CIN: L27200MH1987PLC044407, Tel: 01762 - 225040, Fax: 01762 – 222390

Website: www.mukatpipes.com e mail: mukatpipes@gmail.com PUBLIC NOTICE - 37TH ANNUAL GENERAL MEETING

This is to inform you that, the 37hAnnual General Meeting ('AGM'/'Meeting') of Muka Pipes Limited (the 'Company') will be convened through Video Conferencing ('VC' Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with Genera Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 December 14, 2021, December 28, 2022 and September 24, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circulars dated May 12 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 6, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular').

The 37thAGM of the Members of the Company will be held at 12.00p.m. (IST) o Saturday, 14th Day of September, 2024 through VC/ OAVM facility provided by the Link Intime India Pvt. Ltd. ('LIIPL') to transact the businesses as set out in the Notic convening the AGM.

The e-copy of 37^{th} Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.mukatpipes.com and o Stock Exchange's website www.bseindia.com in due course of time.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility ONLY, th details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting Accordingly, please note that no provision has been made to attend and participat in the 37thAGM of the Company in person to ensure compliance with the aforesaid Circulars. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted fo the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act

The Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 will be sen electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs') As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Repor will be sent to any Member. Members who have not yet registered their ema addresses are requested to follow the process mentioned below, for registering their email addresses to receive login ID and password for e-Voting:

For Physical Shareholders - please provide necessary details like Folio No lame of Shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAAR (self attested scanned copy o Aadhaar Card) by email to mukatpipes@gmail.com.

ii) For Demat Shareholders - please provide Demat account details (CDSL-16 ligit beneficiary ID or NSDL- 16 digit DPID + CLID), Name, client master or copy o onsolidated Account statement. PAN (self attested scanned copy of PAN card) AADHAAR (self attested scanned copy of Aadhaar Card) to **mukatpipes@gmail.com** The company shall co-ordinate with LIIPL and provide the login credentials to the above mentioned Shareholders.

For **MUKAT PIPES LIMITED**

Place: Raipura (MANDEEP AHLUWALIA PAHWA Date: 13th August, 2024 DIRECTO (DIN:01355511

GCM SECURITIES LIMITED

GCM SECURITES LIVILLE

Regd. Office: 805, Raheja Centre, 214, F.P.Journal, Nariman Point, Mumbai-400 021
CIN - L67120WB1995PLC071337; Email: gcmsecu.kolkata@gmail.com,
Website: www.gemsecuritiesitd.com

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June 2024

T in Lakh:

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Year
No.		ended	ended	Ended
		30 th June	30 th June	31st March
		2024	2023	2024
		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	15.86	1.09	46.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(9.27)	(34.20)	(35.33)
	Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	(9.27)	(34.20)	(35.33)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(12.44)	(34.60)	(37.99)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period	263.31	(71.11)	399.63
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of	1,899.60	1,899.60	1,899.60
	₹ 1/- each)			
7	Other Equity			(336.28)
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items)			
	of ₹ 1/- each (for continuing and discontinued			
	operations)			
(i)	a) Basic	(0.007)	(0.018)	(0.020)
	b) Diluted	(0.007)	(0.018)	(0.020)
Note	es:			

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30th June 2024 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th June 2024 is available on the Company website "www.gcmsecuritiesitd.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

lace : Mumba Manish Bai ate: August 13, 2024 **Managing Directo**

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, 107. C\O SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD., B/1, Ravideep Apartment, Near Sarvesh Hall, Tilak Road, Dombivli (East) 421 201. Ph.No. 0251-2438644 FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the MR. PRAKASH LAXMAN CHAVAN under the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 issue a demand notice date 01.06.2018 calling upon the judgment debtor. MR. RISBOOD AMOGH RAJENDRA, SMT. RISBOOD POOJA RAJENDRA, RISBOOD RAJENDRA DATTATRAY to repay the amount mentioned in the notice being RS. 42,80,784/- in words (Rs. Forty Two Lakh Eighty Thousand Seven Hundred Eighty Four Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 08.08.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 08th Day of August 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER MR. POL GOVIND MANIKRAO for an amount RS. 82,63,600/- in words (Rs. Eighty Two Lakh Sixty Thousand Six Hundred Only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY 1) Duplex Flat No. G-3, Ground Floor, B - Wing, Building No. 1, "Ekdant Heritage" Co-operative Housing Society Ltd., Plot No. RX-36, Milap Nagar, MIDC, Dombivali (E) Village Asade Golovali, Taluka – Kalyan, District -Thane. 2183 Sq.Ft. Built up

BOUNDED BY:-

On the North by:- Nalla & X-2/1 To X-2/10 Plot On the South by:- Road & RL-147 Plot, On the East by:- Road On the West by:- Nalla & RX-34 Plot

SD/- (MR. GOVIND MANIKRAO POL) Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd.

Date: 08.08.2024 Place : Dombivali



Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

CIN: L51900MH1985PLCO35718 Regd Off: 502 commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400001 Tel No: 40362626, Fax No:40362618 Website: www.kbs.co.in, E-mail:chandu.kbs@outlook.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 Rs. in Lakh (Except EPS)

Particulars	FOR THE QUARTER ENDED 30.06.2024 (Unaudited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2024 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 30.06.2023 (Unaudited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2024 (Audited)
Total Income from operations	76.16	186.39	48.31	346.87
Net Profit / (Loss) for the period				
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	8.54	75.30	(2.19)	5.89
Net Profit / (Loss)for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items.)	8.54	75.30	(2.19)	5.89
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items).	6.39	76.59	(2.19)	7.18
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and				
Other comprehensive income (After Tax)	6.39	76.59	(2.19)	7.18
Equity share capital (Face Value of (Rs. 10/-each)	1,082.12	1,082.12	1,032.12	1,082.12
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet				
of previous accounting year)		-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/-each)				
(for continuing and discontinued operations):-				
1. Basic:	0.01	0.07	(0.01)	0.01
2. Diluted:	0.01	0.07	(0.01)	0.01

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Un-Audited Financial Results for the guarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract are prepared in accordance with the Indian Accounting Standard (IND-AS) as prescribed under section 133 of the companies Act, 2013, read with relevant provisions issued thereunder and were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Monday,12th August,2024. The full format of the Quarterly Standalone Un-Audited Financial Results is available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com on the website of the Company

The figures have been regrouped/ re-classified wherever necessary.

Place: Mumbai Dated: 12th August, 2024

for KBS India Limited By the order of the Board TUSHAR SURESH SHAH Chairman & Managing Director

DIN: 01729641



WELTERMAN INTERNATIONAL LIMITED

CIN: L51100MH1992PLC408530

Regd. Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigad, 402109 E-mail: Welterman.baroda52@gmail.com Phone No: 02194-264492

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2024

		(₹ in Lakhs except per share data)					
Sr.	Particulars	Quarter Ended	Corresponding Quarter ended	Year Ended			
No.	i di dodidi s	30.06.2024	30.06.2023	31.03.2024			
		Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	5.08	5.38	20.43			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-1.78	0.44	-13.39			
3	Net Profit/(Loss)for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.78	0.44	-13.39			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.78	0.44	-13.28			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-1.78	0.44	-13.28			
6	Equity Share Capital	444.13	444.13	444.13			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations) Basic & Diluted	-0.04	0.01	-0.30			

Note: The above is the extract of the detailed format of Financial results for the guarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of unaudited financial results for the guarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchnage website atwww.bseindia.com and on the Company's website at www.welterman.com

Date: 12.08.2024 Place : Vadodara

For Welterman International Limited Sd/-

Mohammed Mansur H Dhanani **Director & CEO** DIN: 08814878



VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajastha Phone: +91-141-6667775 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

(Rs. In L									(Rs. In Lakhs)
Г		Standalone				Consolidated			
	Particulars		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended
	No. Particulars –	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
Ĺ	1 Total Income from Operations (net)	4,174.35	6,165.77	4,163.49	20,955.45	6,121.01	7,943.75	6,696.28	30,009.43
7	2 Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
(3 Net Profit / (Loss) for the period before tax								
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
[4 Net Profit / (Loss) for the period after tax								
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	431.48	1,731.86	366.18	3,047.80	488.01	222.73	490.03	1,806.31
1	5 Total Comprehensive income for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax)								
L	and other comprehensive income (after tax)]	432.72	1,732.94	367.47	3,052.75	489.25	2.67	523.85	1,651.22
6	6 Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50
	7 Other Equity (excluding Revaluation Reserve)				-				22,713.81
8	8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations) (not annualised)								
	a. Basic:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45
	b. Diluted:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45

Note: The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com

For and on Behalf of Board For Veto Switchgears and Cables Limited

Akshav Kumar Gurnani Managing Director & CEO DIN: 06888193

THE VICTORIA MILLS LIMITED gd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194

Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024
(Rs.in lakhs)

Quarter Quarter Months Ended **Particulars** ended 30/06/2024 30/06/2023 31/03/202 Jnaudited Audited Inaudited Total Income from operation (Net) 1451 87 1745 87 1857 57 Net Profit /(Loss) for the period (before Tax 140.12 121.79 285.81 Net Profit /(Loss) for the period before Tax. 140.12 121.79 285.81 (after Exceptional and/or Extraordinary Items) 72.83 Net Profit /(Loss) for the period after Tax, 110.12 212.81 (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period 453.66 1,000.00 574.77 (Comprising Profit/Loss and Other Comprehen Income for the period) Equity share Capital 98.56 98.56 98.56 Reserves (excluding Revaluation Reserves 6228.58 as shown in the Balance sheet of previous year Earnings Per Share (of Rs.100/- each) (for continuing and discontinued operations) 215.92 a) Basic 73.90

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website, wwwbseindia.com, and on the Company website, www.victoriamills.in The above Unaudited Financial Results for the quarter and three month ended June 30th 2024 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on August 13th 2024 and approved by theBoard of Directors in its meeting held on August 13th 2024. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same

FOR THE VICTORIA MILLS LTD. (ADITYA MANGALDAS) DYNAMIC MICROSTEPPERS LIMITED

CIN: L45206MH1985PLC036261 Reg Office: 506, Marathu Arcade, Above Axis Bank, Near Garware Subhash Road, (East) Mumbai - 400 057, Maharashtra, India. Tel No.: 022-26842631 Subhash Road, Vile Par Fax No.: 022-26842631 Email id: dynamicmicrostepperslimited@gmail.com

Website: www.dynamicmicrosteppers.com EXTRACT OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **OUARTER ENDED JUNE 30, 2024**

	••••••			
Sr.			Standalone	
No.	Particulars	Quarter	Year	Corresponding 3 months ended in the
		ended 30.06.2024	ended 31.03.2024	Previous year 30.06.2023
1	Total Income from operations	00.00.2024	01.00.2024	00.00.2020
	•	-	-	-
2	Net Profit (+)/Loss for the period (before tax,			
	Exceptional and/or Extraodinary items)	(874,364)	(1,038,376)	(497,871)
3	Net Profit (+)/Loss for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(874,364)	(1,038,376)	(497,871)
4	Net Profit (+)/Loss for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(874,364)	(1,038,376)	(497,871)
5	Total Comprehensive Income for the period	` ' '	, , ,	, , ,
	[(Comprising profit/Loss for the period			
	(after tax)			
	and other Comprehensive Income (after tax)]	(874 364)	(1,038,376)	(497 871)
6	Equity share capital		34,488,000	
7	, , ,	34,400,000	34,400,000	34,400,000
1	Reserves (excuding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year	-	(46,101,049)	-
8	Earning per share (of Rs. 10/- each)			
	for continuing and discontinued operations-			
	a. Basic:	(0.25)	(0.30)	(0.14)
	b. Diluted:	(0.25)	(0.30)	(0.14)
Na		, ,	, ,	

The above is an extract of the detailed format of quarterly un-audited Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly un-audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Compan (www.dynamicmicerosteppers.com)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary make them comparable.

The above results, has been reviewed and recommended by the Audit Committe and approved by the Board of Directors at its meeting held on 12th August, 2024 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

For Dynamic Microsteppers Limited Sd/- Ashwin Shah Place : Mumbai Date: 12/08/2024 Director DIN: 03115009

Navi Mumbai Municipal Corporation

Engineering Department Tender Notice No. NMMC/ACE(Civil)/10/2024-2025 Sr. Name of Work Estimated

No.	Name of Work	Cost (Rs.)
1	construction of public toilet at yashwantrao chavan ground sector 19 A nerul in belapur ward	Rs.22,84,301/-
2	Supplying, Installation and Commisioning of PTP Plant near Rabale Talav at Thane-Belapur road in Ghansoli Ward.	Rs.25,34,682/-
3	Providing and laying new sewerline and replacing old sewerlines in ward no - 95 Nerulgaon Sector - 20 Nerul	Rs.69,70,906/-
4	Providing/Laying Missing link of RCC sewerline From Sector-8, Rajiv Gandhi Engineering collage to CNG Pumping station in Ghansoli ward.	Rs.69,80,519/-
5	Replacing of old sewerline and Providing new sewerline From Ganpati mandir to C/373 and C/373 to Chanda medical Store sector 02 Airoli word.	Rs.80,58,497/-
6	Replacing and Laying sewerline from Patil wine shop to Rukhmini plaza & Joshi vhila to Patani road in sec 20 in Airoli ward.	Rs.88,60,676/-
7	Laying & Rectification of Main sewerline From Talavali Crematorium Y- junction to Nocil Colony Gate Namdev wadi in ward no. 30, Ghansoli Ward.	Rs. 3,01,39,551/-

For further details and information required in respect of above Tender, please visit to website https://mahatenders.gov.in

Sign/-

Additional City Engineer (Civil) NMMCPRAdv/207/2024Navi Mumbai Municipal Corporation

Capri Global Capital Limited CIN L65921MH1994PLC173469
Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel,

Mumbai 400013 Tel: 91 22 4354 8200; Fax: 91 22 40888160 Email: secretarial@capriglobal.in, Website: www.capriloans.in NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS NOTICE is hereby given that the Thirtieth Annual General Meeting ("AGM") of Capri Global Capita Limited ("CGCL") "Company") will be held on Thrusday, September 19, 2024 at 04:00 P.M. (IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business a

set out in the Notice of the AGM which would be circulated for convening the AGM. In view of General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/ 2021, 19/2021, 21/2021, 02/2022 an 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13,2021, December 8 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectivel issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of Indi "SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and th SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations" the 30th AGM of the Company is being conducted through Video Conferencing / Other Audio Visu Means (VC/ OAVM) Facility, which does not require physical presence of Members at a common venu

The Appual Report including the financial statements for the financial year ended March 31, 2024 alon with Notice of the 30th AGM will be sent only to those members, whose e-mail address with the Company / Link Intime India Pvt. Ltd., ("Registrar and Share Transfer Agent / RTA") or wit he respective Depositary Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circular. Membe nay note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2023-24 will also be available o the Company's Website at www.caprilaons.in, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed it.

www.bseindia.com and www.nseindia.com. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of 30th AGM. Members participating through VC/ OAVM shall be counted for reckoning the quorur

The deemed venue for the 30th AGM shall be Registered Office of the Company.

e-Voting during the AGM will be provided in the AGM Notice.

nder Section 103 of the Act. The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its Members t ast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall als provide the facility of e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting before the AGM

Members holding the shares in physical and de-mat form who have not registered their e-mail addresse with the Company/ Registrar & Share Transfer Agent or with the respective Depository Participants ca get their email IDs registered with RTA by sending e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in, on or before Friday, August 23, 2024 to receive the Notice of 30th AGM and Annual Report for the year 2023-2 hrough email and/ or attending the AGM through VC/ OAVM.

The Board of Directors in their meeting held on May 8, 2024, has recommended for consi Shareholders a dividend of ₹0.15 (15%) per Equity Share of the face value of ₹1 each for the year ended March 31, 2024. The "Record Date" for the purpose of Dividend is September 9, 2024 and out of date for e-voting, is September 12, 2024. Accordingly, if dividend is declared, it will be payable on o after Monday, September 23, 2024, to those Shareholders whose names are registered in the Register of Members of the Company as on Record Date and to the beneficiary holders as per the beneficiary li as on "Record Date" provided by the depositories, subject to deduction of tax at source, where applicable The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electroni mode through National Automated Clearing House ("NACH"). Shareholders holding shares in physical form and desirous of availing facility of electronic remittance are requested to provide their latest band account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number, to the Company or Link Intime India Pvt. Ltd. Shareholders holdin shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depositor Participants. In line with the General Circular No.20/2020 dated May 5, 2020, issued by the MCA, case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to nor availability of their latest bank account details, the Company shall dispatch the dividend warrant/chequ to such shareholder by post.

Pursuant to Income Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act 2020, dividend incom will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is require o deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribe rates for various categories, the Shareholders are requested to refer to the IT Act and amendment nereof. Shareholders are also requested to refer to the Notice of the 30th AGM for more details of rocess to be followed, if any, in this regard.

The above information is being issued for the benefit of all the members of the Company and is it compliance with the MCA Circulars and the SEBI Circular. The Notice of 30thAGM and Annual Report 2023-24 would be sent to shareholders in accordance wit

he applicable laws on their registered email addresses in due course

ate: August 13, 2024

Place: Mumbai

For Capri Global Capital Limite

Company Secretary Membership No.: A-2049

Place : Jaipur Date : 13 August, 2024

Date: 13.08.2024 Place:Mumbai

MANAGING DIRECTOR DIN NO 00032233

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माई अशील श्रीमती कुमुस विनोद गोयल ऊर्फ कुसुम विनोद

कुमार गोयल या खालील अनुसुचीत नमुद केलेल -गालमत्तेच्या एकमेव मालक म्हणून अधिकार आहेत.

माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे पर्त

स्वर्गीय श्री. विनोद ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदा

गोयल हे श्रीमती कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसु

सदर मालमत्तेचे संयक्त मालक होते. सदर श्री. विनो

ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदास गोयल यांच

२३.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच

पत्नी १) श्रीमती कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसुम

विनोद कुमार गोयल अर्थात माझे अशील व त्यां

मलगा २) श्री. कपिश विनोद गोयल ऊर्फ कपिश

कुमार विनोद कुमार गोयल हे कायदेशीर वारसद

आहेत. सदर **श्री. कपिश विनोद गोयल ऊर्फ कपिश** कुमार विनोद कुमार गोयल यांनी स्वर्गीय श्री. विनोत

ऊर्फ विनोद कुमार परमेश्वरीदास गोयल यांचे सद

मालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे

२५% सरासरी अविभाजीत शेअर माझे अशील श्रीमत

कुसुम विनोद गोयल ऊर्फ कुसुम विनोद कमार गोयल

यांच्या नावे मुक्त करण्याचे मान्य केले, ज्याकरि

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद

नालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल

मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लि

-भेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंव

अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताह

अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांन

सदर सचना प्रकाशना पासन १x (चौदा) दिवसांच्य

आत खोलील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्य

प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थ

यांचे असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत अ

समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकार

असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासन मक्त व स्प

बाजारभाव असलेल्या सदर अनसचीत मालमत्तेच्य

अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार स

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.४०१. क्षेत्रफळ १३७५ चौ.फ. सपर बिल्टअ

क्षेत्र, ४था मजला, स्काय हाय टॉवर को-ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, शंकर लेन

ऑर्लेम टॅंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

जमीन सीटीएस क्र.१६/बी, गाव वलनाई, तालुक

बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे स

आर. जे. चोथानी - वकील

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

आज दिनांकीत १३ ऑगस्ट. २०२४

भाग व खंड.

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न (करानंतर))

सौमिकृत

तिकाण: मंबर्ड

दिनांक: १३.०८.२०२४

THOMAS SCOTT

टिप:

उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

९. कोणतीही थकबाकी सौमिकृत शेअर्स नसल्याने मुळ ईपीएसला कोणतीही सौमिकरण नाही.

मुक्तता करारनामा करण्यात येईल.

विनोद कुमार गोयल अर्थात माझे अशील यांच्य

CAPRI

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ **नोंदणीकृत कार्यालयः** ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्रा:१९-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८५६० ई-मेल:<u>secretarial@capriglobal.in</u>, वेबसाईट:<u>www.capriloans.in</u>

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनेमार्फत होणाऱ्या ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>कंपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल/कंपनी)</mark> च्या ३०वी वार्षिक ार्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुः विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फर

हकार मंत्रालयाने त्यांच्या परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१ २०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ आणि ०९/२०२३ अनुक्रमे दिनांक ७८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२, २८.१२.२०२२ आणि २५.०९.२०२३ नुसार **(एमसी**ग **रिपत्रक)** आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३[/]१६७ दिनांव ऑक्टोबर, २०२३ (सेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे आवश्यक कलम आणि सेबी लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ **(सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स)** च्या तरतुदीनुसा ामायिक ठिकाणी सदस्यांची उपस्थिती न घेता **३०वी** एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. **३०व्या** एजीएमच नेयोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वित्तीय अहवालासह वार्षिक अहवाल तसेच **३०व्या** एजीएमर्च सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. **(निबंधक व भा**ग इस्तांतर प्रतिनिधी/आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सेबी परिपत्रक आणि एमसीए . रिपत्रकानुसार ई-मेलने सदस्यांना पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व व २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.capriloans.in</u>, स्टॉक एक्सेचेजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉब एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच एनएसडीएलच्या <u>www.evoing.nsdl.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. जीएममध्ये सहभागी होण्याची माहिती ३०च्या एजीएम सूचनेत नमुद आहेत. सदस्यांना कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत णसंख्या पुर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी झाल्यास मोजले जाईल.

कंपनीने एजीएम सूचनेत नमृद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा **(रिमोट ई-वोटिंग)** दिलेली आहे. त्याचप्रमाणे एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-बोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंगमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची प्रक्रिया एजीएग सूचनेत नमुद आहे.

वास्तविक व डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य, ज्यांचे ई-मेल, कंपनी/निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिर्ध . केंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी **३०वी** एजीएम सूचना आणि सन २०२३–२४ करित वार्षिक अहवाल ई–मेलने प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फेत एजीएममध्ये सहभागी होण्यासार्ठ शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी किंवा त्यापुर्वी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पालन करून mt.helpdesk@linkintime.co.in लिंकचा वापर करून आरटीएकडे त्यांचे ई-मेल तात्पुरते नोंद करावेत.

दिनांक ८ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता प्रत्येकी . ६.१ दर्शनी मुल्याचे ६.०.१५ (१५%) प्रती समभाग लाभांश भागधारकांना देण्याचे शिफारस केले आहे. लाभांशनिमित् ९ सप्टेंबर, २०२४ ही तारीख नोंद दिनांक आहे आणि ई-बोटिंगकरिता १२ सप्टेंबर, २०२४ ही नोंद दिनांक आहे. तद्नुसा ाभांश घोषित झाल्यास सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीची सदस्य नोंद पुस्तकात ज्या भागधारकांची नावे नुमद आहेत त्यांना नोंद तारखेला किंवा तद्नंतर दिले जाईल आणि लागू असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंत डिपॉडिस्टरीद्वारे दिलेले नोंद तारखेला लाभार्थी यादीनुसार लाभार्थी धारकांना दिले जाईल.

कंपनीने नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस **(एनएसीएच)** मार्फत विद्यत पद्धतीने थेट लाभांश जमा करण्याकरित गिधारकांना सुविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना आणि विद्युत पद्धतीची सुविध ाण्यास इच्छुक भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांकासह अद्यायावत बँक खाते तपशीत (कोअर बँकिंग सोल्युशन्स, खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड) कंपनी किंव लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांन विनंती आहे की. त्यांनी त्यांचे सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे द्यावेत. एमसीएद्रारा वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० नुसार कंपनीला भागधारकांचे नवीनतम बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांना लाभांश देण्यास शक्य होत नसल्यास कंपनीकडून टपालाद्वारे अशा भागधारकांना डिवीडंड वॉरंट, धनादेश पाठविले जातील.

आयकर कायदा १९६१ <mark>(आयटी ॲक्ट)</mark> वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पन्न १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना देय लाभांशामधून स्रोताकरित कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत न्यांची प्रक्रियाबाबत योग्य तपशिलाकरिता **३०च्या** एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा

मसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार आणि कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता उपरोत्त गहिती प्रकाशित करण्यात आली आहे

३०व्या एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ सर्व भागधारकांना दैनंदिन व्यवहारात नोंदणीकृत त्यांच्या ई-

नेलवर लाग् कायद्यानुसार पाठविण्यात आले आहे.

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरि यशेष भट्ट

कंपनी सचि

(रु.लाखात)

संपलेले

38.03.28

लेखापरिक्षित

86CE0.86

२१६६.३६

१३०२.४८

962.20

९७४.१३

X0819 43

2.82

7.82

विश्राम पांडुरंग रुद्रे

त्यतस्थापकीय संचालव

डीआयएन: ०८५६४३५०

एकत्रित

संपलेली

तिमाही

30.08.73

अलेखापरिक्षि

१००९६.११

60.88

७०.९१

३५.९१

0.09

0.09

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता

संपलेली

तिमाही

38.03.28

लेखापरिक्षित

१३५७७.७८

948.09

९५६.०९

७२६.०९

७२६.०९

3.68

१১.१

सदस्यत्व क्र.ए२०४९

दिनांक : ७ ऑगस्ट, २०२३

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७

नोंद. कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, देवनार, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००८८.

ई-मेल: cs@niraj.co.in, दूर.:+९१-२२-६६०२७१००

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

एकमेव

38.03.28 30.08.23

तिमाही

लेखापरिक्षित

१३५७१.७0

900.33

\$\$.00?

७४७.३३

७४९.२२

१.८७

१.८७

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातीत

उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.niraj.co.in वेबसाईटव

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल१८१०९एमएच२०१०पीएलसी२०९३०२

नोंदणीकृत कार्यालय: ४४७, केवल इंडस्ट्रीज इस्टेट, एस.बी. मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. द्रा:(०२२) ४०४३६३६३, कॉर्पोरेट कार्यालय: ४०५/४०६, केवल इंडस्ट्रीयल इस्टेट, ४था मजला, एस.बी. मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. वेबसाईट:www.thomasscott.org, ई-मेल:investor.tsil@banggroup.com, त्र.:(०२२) ६६६०७९६५, फॅक्स:(०२२) ६६६०७९७०

X086 63

तिमाही

89.30.05

अलेखापरिक्षित

2808.28

१४६.९१

१०५.९१

የየ.0১

X084 43

0.20

0.20

संपलेली

तिमाही

अलेखापरिश्वित

१००९५.९२

१३२.१४

१३२.१४

96.88

९७.१४

0.28

0.28

संपलेले

वर्ष

38.03.28

लेखापरिक्षित

38.39*008*

२२२२.३१

१३५८.४३

१०२८.२३

१०३०.१३

X084 43

2.46

२.५७

संपलेली

तिमाही

30.08.28

अलेखापरिक्षित

८४३१.२३

१४९.२४

806.28

८३.२४

८३.२४

X0819 43

0.28

0.28

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

धी कुणबी सहकारी बँक लि., मुंबई

: कुणबी ज्ञातीगृह, १२७, सेंट झेविअर स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०० ०१२ फोन : २४१४ ८८ ७५ प्रशासकीय कार्यालय : अभिलाषा श्रमिक को–ऑप. हौ. सो. लि., तळमजला, किंगस्टन टॉवर, गं. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई-४०००३३. फोन : २४१४ ८५ ८७.

ई—मेल : cao@kunbibank.in, ceo.ksb@kunbibank.in. नोंदणी क्रमांक: ३९३५/१९२२. बँकींग लायसन्स क्र. : यु.बी.डी.एम.एच्.८८६ पी. दि.१६.१०.१९८७ -: १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस :-

धी कुणबी सहकारी बँक लि., मुंबईची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **रविवार** दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता ''बंटस् संघ मुंबई ॲनेक्स, बंटारा भवन, बंदारा भवन मार्ग, कर्ला (पूर्व), मंबई-४०० ०७०' येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस आपण विहीत वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.

- * सभेपुढील विषय * १) दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत
- २) दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाचा अहवाल
- स्विकत करणे ३) दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाची शासकीय लेखापरिक्षकांनी प्रमाणित
- केलेली हिशेबपत्रके स्विकृत करणे. ४) सन २०२४-२५ चे आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार अंतर्गत
- लेखापरिक्षकांच्या केलेल्या नेमणूकीस मंजूरी देणे. ५) सन २०२४–२५ चे आर्थिक वर्षासाठी सँचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार वैधानिक
- लेखापरिक्षकांच्या केलेल्या नेमणूकीस मंजूरी देणे. ६) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालासंदर्भात केलेल्या
- टोष टरुस्ती अहवालाची नोंट घेणे ७) एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या, रिझर्व्ह बँकेच्या तडजोड समझोता धोरणानुसार व अंतर्गत तडजोड केलेल्या थिकत कर्ज खात्यांच्या माहितीची नोंद घेणे व मंजरी
- ८) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२५ च्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांच्या रजेस मान्यता देणे.

१०) मा. अध्यक्षांचे पूर्वपरवानगीने येणारी इतर कामे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १४/०८/२०२४

संचालक मंडळाच्या आदेशावरुन, संजय दि. करंबे मुख्य कार्यकारी अधिकारी

सभासदांस महत्वाच्या सूचना

- १) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व पोटनियम ३५ (iii) अन्वये त्या सभेस गणसंख्येची आवश्यकता असणार नाही.
- २) सभासद पासबक दाखवन आपला अहवाल संबंधित शाखेतन घेऊन जाणे. ३) १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस येताना सभासद ओळखपत्र किंवा सभासद पासबुक सोबत
- ४) वार्षिक सभेपुढे काही सूचना असल्यास त्यांनी दिनांक २६/०८/२०२४ पर्यंत मुख्य
- प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत तसे लेखी कळविणे. ५) आपला राहण्याचा / कामाचा पत्ता बदललेला असल्यास नवीन पत्ता व आपला इमेल आय.डी.
- शाखेमार्फत बँकेस ताबडतोब लेखी कळवावा. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आपल्या सर्व खात्यांच्या के.वाय.सी. ची पर्तता करावी. ६) सभासद, खातेदार व कर्मचारों यांच्या पाल्यांचा गौरवसोहळा आयोजित करण्यात आलेला
- आहे. त्यासाठी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण, पदवी परीक्षेत ७५% आणि पदव्युतर परिक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण उत्तीर्ण आणि प्रोफेशनल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांची प्रमाणित गुणपत्रिका दिनांक २६/०८/२०२४ पर्यंत शाखेमार्फत पाठविण्यात यावी.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड सीआयएन: L28129MH1997PLC112723

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २, २ रा मजला, शाह ट्रेड सेंटर, राणीसती मार्ग, पश्चिम द्वतगती महामार्गाजवळ, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०९७. दूर.: ०२२-४२७६१५०० ई–मेल : cs@pyramidtechnoplast.com, वेबसाइट : www.pyramidtechnoplast.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमात्न आयोजित करावयाच्या२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती

पुम्हाला सूचित करण्यात येत आहे की, पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड **(''कंपनी'')** ची सव्विसावी (२६ वी) वार्षिक धारण सभा (''२६**वी एजीएम''/''एजीएम'') सोमवार, दि. ०९.०९.२०२४ रोजी स. ११.३० वाजता** व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ व ०९/२०२३ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० ०५.०५.२०२० ,१३.०१.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२, २८.१२.२०२२ च दि.२५.०९.२०२३ तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे ("सेबी") जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७५,दि. १३.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफओ/सीएपडीर/सीआयआर/ पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२३, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी – १/पी/सीआयआर/२०२३/४, दि ,५,०१.२०२३ व सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२३/१६४, दि. ०६.१०.२०२३ (एकत्रितरीत्य 'संबंधित परिपत्रके'') यांच्या अनुपालनांतर्गत तसेच सदर परिपत्रके कंपनी कायदा, २०१३ (''**कायदा'')** यांच्य तरतुदीअंतर्गत व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तसेच भारतीय प्रतिभूती व विमिन्य मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५, सुधारित केल्यानुसार ("**सेवी सूची अनिवार्यता**") यांअंतर्गत कंपनीची २६ त्री एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

रजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताच्या वार्षिक अहवालाची पाठवणी

नंबंधित परिपत्रकांच्या तरतुदींअंतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस ('**'डीपीज**'') यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदांना २६ व्याएजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ २४ करिताचा वार्षिकअहवाल ई–मेलद्वारे पाठवण्यात येईल. २६ व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट अर्थात www.pyramidtechnoplast.com वर, स्टॉक एक्सचेंजेस बीएसई लिमिटेड व नेशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट om व www.nseindia.com वर तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेर लिमिटेड ('**बिगरोअर'')** ची वेबसाइट https://www.bigshareonline.com येथे उपलब्ध आहे. ज्या सभासदान विनंती केली असेल अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ समवेत २६ व्या एजीएमच्या सचनेच्या कागदोपत्रं

वभासदांद्रारे ई-मेल पत्त्यांचे नोंदणीकरण:

च्या सभासटांनी आपले ई–मेल पत्ते नोंटणीकत केलेले नसतील ते खालील निर्देशांचे पालन करून आपले ई–मेल

जे सभासद शेअरधारक आहेत त्यांनी कपया त्यांचा ई-मेल पत्ते त्यांच्या संबंधित डीपीजकडे नोंदणीकत

तभासदांचा २६ व्या एजीएममध्ये सहभाग व ई-मतदानाशी संबंधित माहिती: भासद २६ व्या एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारेच सहभाग घेऊ शकतील

कंपनी आपल्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देतआहे. २६ व्या एजीएममध्ये सहभा होण्याचे निर्देश तसेच दुस्य इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे सहभागी होण्याचे स्वरूप वा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप २६ च्या एजीएमच्या सूचनेत दिलेले असेल. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभागी होणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

सदर सचना ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आहे आणि ती संबंधित ारिपत्रके व अन्य लागू कायद्यांच्या तरतुदींअंतर्गत आहे.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई

झोया जहर शेख एसीएस : ६५९०७

डायनामिक मायक्रोस्टेपर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०६एमएच१९८५पीएलसी०३६२६१ नोंदणीकृत कार्यालय: ५०६, मथारू आर्केड, एक्सिस बैंकेच्या वर, गरवारे सुभाव रोडजवळ, विलेपार्ले (पू), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. **दूरध्वनी क्र**.०२२-२६८४२६३१**, फॅक्स क्र**.०२२-२६८४२६३१, वेबसाईट:www.dynamicmicrosteppers.com

ई-मेल:dynamicmicrostepperslimited@gmail.com ३० जन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाव

			(ઋ.লান্ডান)		
	एकमेव				
	संपलेली तिमाही	तिमाही तिमाही			
तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-		
कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(८७४३६४)	(१०३८३७६)	(४९७८७१)		
भरणा समभाग भांडवल	38855000	38855000	38855000		
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	(४६१०१०४९)	-		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	(0.24) (0.24)	(0.30) (0.30)	(0.98) (0.98)		

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉव एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतार आहे. त्रैमासिक अ-लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटक (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.dynamicerosteppers.com) उपलब्ध आहे
- मागील वर्षाच्या आकडेवारीची तुलना करता येण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनर्रचना करण्यात आली आहे. उपरोक्त निकालांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने १२ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत इसेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार मान्यता दिली आहे.

डायनामिक मायक्रोस्टेपर्स लिमिटेडकरित सही/ अश्विन शाह

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०८.२०२६ डीआयएन:०३११५००

सीआरपी रिक्स मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएनः एल७२१००एमएच२०००पीएलसी१२४६८९ बी-२०८,२०९, क्लासिक सेंटर, ऑफ महाकाली केव्स, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-

४०००९३. **दूर.:** ९९६९४१०१७१, **ई-मेल:** compliacne@crp.co.in २४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

मा.सभासद.

सीआरपी रिक्स मॅनेजमेंट लिमिटेड

येथे सचना देण्यात येत आहे की.

- सीआरपी रिस्क मॅनेजमेंट लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दुकश्राव्य माध्यम . (व्हीसी) द्वारे होणार आहे. सहकार मंत्रालय (एमसीए) ने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२ आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११. सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ च्या अनुपालनात (यापुढे एकत्रितपणे 'परिपत्रके' म्हणून संदर्भित) कंपन्यांना सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, १२ ऑगस्ट २०२४ च्या एजीएम च्या सचनेमध्ये नमद केल्यानसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी मार्फत आयोजित केली जात आहे.
- परिपत्रकांचे पालन करून, एजीएम च्या सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ च्या इलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइट https://www.crp.co.in/ वर, बीएसईच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवण्याचे काम १२ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाले आहे.
- एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ ते बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील
- कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे शुक्रवार ३० ऑगस्ट, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य एनएसडीएलच्या ('रिमोट ई-व्होटिंग') इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की:
- १. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे विमर्श केला जाऊ शकतो:
- . एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ असेल.
- ३. रिमोट ई-व्होटिंग रविवार ०१ सप्टेंबर २०२४ (सकाळी ९:०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल;
- ४. रिमोट ई-व्होटिंग बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल, तदनंतर ई-
- वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि गैर-वैयक्तिक सदस्य, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, म्हणजे शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी ते evoting@nsdl.com किंवा कंपनी/आरटीए वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनाही ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, ज्यांनी आधीच एनएसडीएल पोर्टलद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे
- आपले मत दिलेले नाही. सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- १) सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार
- २) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथ त्यांना तसे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाही ते एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील
- ३) ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत ते एजीएमला देखील उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही: आणि ४) ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजडारे तेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यातीत
- कट-ऑफ तारखेनसार नोंदवले गेले आहे. त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सविधा मिळण्याचा हक असेल ; रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्या सूचनेच्या नोट्समध्ये प्रदान केल्या आहेत आणि

त्या कंपनीच्या https://www.crp.co.in/ या वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

- वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर पाहता येतील. एजीएमच्या आधी/दरम्यान लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.com वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा ०२२ -४८८६ ७००० वर कॉल करू शकतात एजीएम दरम्यान आपले मत व्यक्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी त्यांचे नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी /
- . फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाइल नंबर येथे नमूद करून त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवरून विनंती पाठवून वक्ता म्हणून नोंदणी करू शकतात: compliance@crp.co.in रविवार, ०१ सप्टेंबर २०२४ ते बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान, एजीएम सरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्याप्रमाणे प्रश्नांची संख्या आणि वक्तांची संख्या मर्यादित ठेवण्याचा अधिकार कंपनी राखन ठेवते.
- २४व्या वार्षिक सभेच्या उद्देशाने आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता लाभांश वितरणात सहभागी होण्याच्या पात्रतेकरिता या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ ते गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

मंचालक मंडळाच्या आदेशान्वरे सही/ राहुल वर्मा

दिनांक : १२.०८.२०२४

GB

प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपश्चात ईपीएस :

मूलभूत व सौम्यीकृत

दिनांक : १४.०८.२०२४

जीबी ग्लोबल लिमिटेड (पूर्वीची मंधाना इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L17120MH1984PLC033553 नोंदणीकत कार्यालय: १० वा मजला, देव प्लाझा, अंधेरी अग्निशमन केंद्राच्या समोर, एस. व्ही, रोड, अंधेरी (पश्चिम), मंबई - ४०० ०५८, दूर. : ०२२-४३५३ ९१९१, ई-मेल आयडी : cs@gbglobal.in, वेबसाइट : www.gbglobal.in

	दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश										
								लाखांत, उत्पन्न प्रति	शिअर वगळता)		
			स्थ	ायी			एक	त्रित			
अ.	तपशील		तिमाहीअखेर		वर्षअखेर		तिमाहीअखेर		वर्षअखेर		
क्र.	તપશાલ	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	39.03.7078		
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
۶	एकूण उत्पन्न	९,२६९.१६	११,२८६.९६	४,६८१.८६	२८,१६८.५२	९,२६९.५५	११,२८७.१४	४,६८२.४९	२८,२०५.७३		
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	५,७५१.४८	४,४८५.५८	(४३.६১४)	३,३६०.४४	५,७१४.४०	Y.V30.UY	(४८२.१३)	३,३३९.८१		
ş	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	4,648.86	४,४८५.५८	(४८३.६४)	३,३६०.४४	५,७१४.४०	8,830.68	(४८२.१३)	३,३३९.८१		
Х	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	५,६७५.८१	५,१६४.७०	(४८३.६४)	४,०३८.८२	५,६३८.४२	५,११०.१७	(४८२.१३)	४,०१८.५०		
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न							, ,			
	(करपश्चात) यांचा समावेश)	५,६७७.५१	५,१९६.९०	(४९२.११)	४,०४५.६१	५,६४०.१२	५,११६.९६	(४९०.६०)	४,०२५.२९		
ξ	समभाग भांडवल	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१	५,००३.३१		
૭	उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १०/-)										
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपूर्व ईपीएस : मूलभूत व सौम्यीकृत	११.३४	१०.३२	(0.९७)	८.०७	११.२७	१०.२१	(०.९६)	٤.٥३		

- टीपा : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल काण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०,०६,२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gbglobal.in वर उपलब्ध आहे.
- दि. ३०.०६.२०१४ रोजी संपलेल्यातिमाहीकरिताचे वरील निष्कर्ष हे कंपनीच्या लेखापरीक्षकांद्वारे लेखापरीक्षणाच्या अधीन असतील, च्यांचे संचालकांच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व तत्परचात संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२.०८.२०२४ रोजी आयोजित सभेत सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांतर्गत बिहित भारतीय लेखा मानकांनुसार (''आयएनडी एएस'') तयार करण्यात आले आहेत. गत तिमाहीकरिताचे निष्कर्षसुद्धा पुन:नमूद

जीबी ग्लोबल लिमिटेड करिता व त्यांच्या वतीने देव ठक्क

सही/ बिजगोपाल बंग व्यवस्थापकीय संचालक

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त तपशिल संपलेली तिमाही संपलेले वर्ष

	३०.०६.२४	38.03.28	३०.०६.२३	38.03.28
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	2,734.25	2,590.14	1,910.65	9,131.67
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	213.06	398.88	115.33	999.73
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि /िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	213.06	398.88	115.33	999.73
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि /िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	138.79	399.83	115.02	1002.20
इतर सर्वंकष उत्पन्न	-	2.48	-	2.48
एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर				
सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	138.79	402.31	115.02	1,004.68
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	1,077.52	979.52	785.27	979.52
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार				
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (रु.)				
– मूळ	5.40	5.04	1.46	12.28
- सौमिकृत	5.40	5.04	1.46	12.28

- १) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- २) वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व लागू मयदित अन्य लेखा योजना व सरावा अंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएएस) तयार केले आहेत.
- ३) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पुर्ननमुद केले आहेत.
- ४) कंपनी प्राथमिक स्वरुपात एकेरी व्यवसाय विभाग अर्थात वस्रोद्योग उत्पादन व व्यापार यात कार्यरत आहे. जून २०२४ रोजी संपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता भौगोलीक विभागाचे विभागीय निष्कर्षात कंपनीचे निर्यात उलाढाल शून्य आहे म्हणून कोणतेही विभागीय निष्कर्ष देण्यात आलेले नाही. ५) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक
- वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com a www.nseindia.com) आणि कंपनीच्या (www.thomasscott.org) वेबसाईटवर उपलब्ध आहे. थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑगस्ट, २०२४ डीआयएन:००११२२०३